

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

December 17, 2019

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400 001.

Scrip Code: 526729

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub:- <u>Disclosures under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure</u> Requirements) Regulations 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed copies of newspaper advertisement, issued by the Company, reminder notice published to bring the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) DEMAT Account, which published on December 17, 2019 in the following newspapers in accordance provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

- 1. Business Standard in English Language
- 2. Mumbai Lakshdeep in Marathi Language

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya

Company Secretary & Compliance Officer

Encl.:- As above

Registered Office

gov.in and www.apgcl.org. Any extension/ addendum/ corrigendum etc. will be made available in http://assamtenders.gov.in only.

Sd/- Chief General Manager (Gen), APGCL

or

ad tal nt is is

er

102

htra

us

nd

quest

m. to

last 5

e link

surkar.

anager

3ranch,

ith Bank

osurkar)

426964)

1 Officer

arashtra

GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

(CIN No.: L36912MH1986PLC041203)

Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East Mumbai -400096. Tel no. (022) 2829 1893, Fax: (022) 2829 0418, Email: investorrelations@goldiam.com, Website: www.goldiam.com

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given pursuant to Provisions of the Companies Act, 2013 Read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended, the equity shares in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority.

The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website (www.goldiam.com). Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority.

Shareholders are requested to claim an Interim dividend declared during the financial year 2012-13 and onwards before the same is transferred to the IEPF.

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in, lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF.

The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before March 16, 2020, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend and the corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years to the IEPF Authority without any further notice to the shareholders.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt. Ltd. Ms. Evelin Sublata, C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400083. Tel. No. 022-49186000/6270 e-mail:-rnt.helpdesk@linkintime.co.in

For Goldiam International Limited Sd/-

Place: Mumbai Pankaj Parkhiya
Date: December 16, 2019 Company Secretary

awa Shri Dharmendra Pracew Delhi on 02nd Dect of the Year Award



for E award recognizes the Gement in achieving Gement in the companyh. Mukesh Kumar Sural along with senior offici

MAHrangal, Telangana

Yy for Metro Neo innounced after a high-int of Telangana, yestey, experience and tive solution in ng economical, liable rubber-tyre has been recognot only within shtra but also in arts of India. The ate other than shtra, to recog-Maha Metro e in finding cost effectitate where presentatio Dr Brijesh Dixit and Dpresence of Hon Minishent Hon Shri KT Ramahri Arvind Kumar and of

Indiang



Indiarmerger process annotown hall meetings ate 4th Town Hall Meetir both the banks along htre at Jalvihar, Neckla were organized at Chei



Bank of Maharashtra (BoM) kick started 'Mega Mahabank Adalat' from Pune City Zone on 13th December, 2019. It will be replicated in all the branches of the Bank across the country in cluster approach basis on pre-decided dates from 19th to 21st December, 2019. Around 80 NPA borrowers participated in today's'Mega Mahabank Adalat' organized by Pune City Zone. Mr. A. C. Rout, Executive Director, BoM inaugurated the 'Mega Mahabank Adalat'. Mr. P. R. Khatavkar, General Manager & Zonal Manager&MsAparnaJoglekar, Chief Law Officer of the Bank were also present at the event.

Gujarat Refinery news

In a pioneering feat amongst IndianOil Refineries, Gujarat Refinery has made the first dispatch of low-sulphur marine fuel (MARPOL) meeting ISO 8217-2017 standards. From 1st January 2020, the International Maritime Organisation (IMO) will implement a new regulation for a 0.50% global sulphur cap for marine fuels. Under the new global cap, ships will have to use marine fuels with a sulphur content of no more than 0.50%S against



the current limit of 3.50%S in an effort to reduce the amount of sulphur oxide. In dian Oil's Chairman, Mr. Sanjiv Singh unveiled the plaque marking the mechanical

completion of the New Amine Regeneration Unit and ISBL (Power Grid Import) facility under BS-VI project in the presence of Director (Refineries), Mr. S M Vaidya and Executive Director, Gujarat Refinery, Mr. Sudhir Kumar and other senior officials during his visit to Gujarat Refinery. Chairman, IOCL said that the Gujarat Refinery has played a significant role in the company's growth and Gujarat Refinery will be seeing a number of significant projects and activities in the days ahead and also appreciated the performance of Team Gujarat Refinery and sought collective commitment

IMC event: 'Medicine in Need - Banking & Financial Sector

IMC Chamber of Commerce and Industry jointly with University of Mumbai organised an oration entitled "Medicine in Need - Banking & Financial Sector" under the IMC-Pravinchandra V Gandhi Chair in Banking and Finance by the Chief Guest, Mr. KewalHanda, Chairman & Part Time Non Official Director, Union Bank of India on December 13, 2019 at Convocation Hall, Mumbai University.



Caption for the pic: (L to R): Mr. Ajit Mangrulkar, Director-General, IMC, Mr. Ram Gandhi, Governor and Past President, IMC, Dr. Suhas Pednekar, Vice Chancellor, University of Mumbai, Mr. Kewal Handa, Chairman & Part-Time Non Official Director, Union Bank of India and Dr. Kavita Laghate, Director, Jamnalal Bajaj Institute of Management Studies.

जाहीर सूचना मी श्री. अजितकुमार लक्ष्मण मुळीक

(सचिव) आपणांस सुचित करतो की आमच्या ओम गगनगिरी को.ऑप.हौ.सो बी/५४, एस.एस.टाइप २, सेक्टर ५, घनसोली, नवीमुंबई येथे राहतो. जर कोणाला हे मिळाल्यास ७०३९४११३१८ किंवा वरील पत्त्यावर संपर्क करा दिवसाच्या आंत ही नोटीस प्रसि

क्षारनायरः दिनांक : १७ डिसेंबर २०१९ नवी मुंबई

श्री. अजितकुमार लक्ष्मण मुळीक

जाहार सूचना मी श्री. अजितकुमार लक्ष्मण मुळीक (सचिव) आपणांस सुचित करतो की, आमच्या ओम गगनगिरी को.ऑप.हौ.सो., चे शेअर्स सर्टिफिकेट बुक हरवले आहे. ओम गगनगिरी को.ऑप.हौ.सो. लि.,

ओम गमानीयी को आँम ही सो. लि. बी/५४, एस.एस.टाइप २, सेक्टर ५, फरमसोली, नवीमुंबई येथे राहतो. जर कोणाला हे मिळाल्यास ७०३१४४१३१८ किंवा वरील पत्यावर संपर्क करा. १५ दिवसाक्या आंत ही नोटीस प्रसिध्द

दिनांक : १७ डिसेंबर २०१९ ावी मुंबई सही/ श्री. अजितकुमार लक्ष्मण मुळीक

PUBLIC NOTICE

ohis name.

Tany person's have any claim, right, fille
rinterest of any nature whatsoever in the
bove said shares' flat, shall in writing
aise their objection's, within 14 (fourteen)
lays from publication hereof to the
indersigned at the society's address
rentioned hereinabove, failing which
failms or objections if any shall be
continued to the said of the said of the said of the
company and the said stayers and
continued the said stayers and ntioned hereinabove, failing which ms or objections if any shall be med to have been waived and the liety shall transfer the said shares and said flat to the name of Shri Abdul far Usman Motiwala. and on behalf of E using Society Ltd.

Date: 17/12/19

नोटीस

निर्देश अध्यय ए अवस्था निर्देश अध्यय । अवस्था निर्देश अध्यय । अवस्था निर्देश आध्या । अवस्था निर्देश अध्यय अध्यय । अवस्था निर्देश अध्यय । अवस्था निर्देश अध्यय । अवस्था निर्देश अध्यय । अवस्था । अवस्था । अध्यय । अवस्था अध्यय । अवस्था । अवस्था । अध्यय । अवस्था । अवस् PUBLIC NOTICE FOR REVOCATION/ CANCELLATION OF POWER OF ATTORNE

PUBLIC NOTICE

Shri Mallayya Yerrayya Mudigonda a member of the Shri Sai Sadguru SRA Sahakari Gruhimman Sanshar Maryadit having, Address at Bldg No. 05, Shri. Sai Sunder Nagar, Sadanand Hasu Tanbadevi, Marg, Dr. Annie Besant Mang, Prabhadevi, Mumbai 400025 and holding flat No. 1905 In the building of the society, died on 16.05.2000 Without making any nomination.

15 days from publications of this notice with capes of such documents and other with capes of such documents and other proofs in support of his his her/their classifications are interest of the deceased Member in the capital property of the society. In or dains objections are received within the perior proscribed above, the society shall be first to deal with the shares and interest of the deceased Member of the capital property the society his such manner as is provide under the Spile laws of the society for the society for such capital property that dams of begedons, if any such exceed by the society for trades of the society for trades of the seciety. obiety for transfer of shares and interest he deceased Member in the capits property of the society shall be dealt with he manner provided under the bye law he society. A copy of the registered B aws of the society is available for inspect he when claimants! objectors, in the office

s period. ce: Mumbai, Date: 17/12/2019 For and on behalf of Shri, Sai Sadguru SRA Sahakari Gruhnirman Sanstha Maryadit Sdl Hon, Secretary

रोज वाचा दै. 'मुंबई

लक्षदीप

जाहीर सूचना जाहीर सूचना
डेसमंड रॉड्रिज मालवणी आशिश गृह
मर्बा. प्लॉट नं. ५०, २२, आर. एस. १०, मालवणी, मालाड (प.), मुंबई-१००६५ मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक लवणी पोलिस ठाणे, मालाड (प.), मुंबई-१. माझं शेअर सर्टिफिकेट गहाळ झाल्यामुङ

प्प. मांद्र शक्त साराफकट गांकुळ साल्याकुट माना त्यांची दूपमा प्रिकाणेवाका मो डेम्पंड रिक्रिय स्वील पत्यावर राहत असून मादे शेकर सार्टिफिकेट काही कारणांनी माहत्यकट्ट गाळक हाले ओड. माद्राम अंत्रस सिटिफिकेटची दूप्यम प्रव मला सोसायटीकद्वन मिळाबी, ही विकात, सदर शेकर सर्टिफिकेटची सत्यप्रत मला सायडब्यास माद्रमाकद्वन तिला गैरावाय होणार नाही. धन्ववाद.

नोटीस

उपतालय महित विकाणः मुंबई, दिलांकः १७/९२/२०९९ भी गई उद्भुक् एस. आर. ए. सहकारी मूहनिर्माण संस्था मर्चादित यांच्या करिता आणि वतीने सही/-सदिव

CANCELLATION OF POWER OF ATTOMN
The general public is herely notified in the Power of the MR. PRAMOD KUMAR MURAT MARAY
SMH, Pareign at 70,200, Swayam GOS the Pooram Garden, Nr. S. Stone, Mina Road (I Than-4011D), has on 31/12/12/19 report of attomy and cancelled it power of the Power of American Conference of the Power of American Conference of MR. BURBA DHARMU, CHOUMAR having address at C/110, Narmada Nagin, Cable Cross Road Bhay and et [1], Than et 40.110!
The general public hereby further notified the properties of the properties of the Power of t

A-101, Sarswati Tower CHSL Plesant Park, Mira Road (E), Thane – 401 107. Mobile No. 8819539511 Email ID: jitendrabsingh73@gmail.com Place: Mumbai Date: 17/12/2019

जाहीर सूचना

व श्रीमती आगा राजेंद्र जाह संख्या नाये है. दे दे जूर १९९२ रोगेंद्र कारामान्त्रमा, हर्पक कारामान्त्रमा, हर्पक के करणात आती होंगी आणि पूर्व श्रीमती न्योगी हरेस मेहता व श्री. हरेस अमुक्ताल मेहता संख्या नाये हि. २३ के बूबारी १९९३ रोजींचे करारामान्त्रमार हत्तावरीत केली होती. माड़े ज्यातील श्रीमती नायों हिंग होता यांच्या बतीने खालील समाक्रारी हर्मा मेहता यांच्या बतीन खालील समाक्रारी हर्मा मेहता व्यक्ति अनुसुषीत मामानेक्य श्रिकेतीता तथा किंगा समानामेल्या श्रिकेतीता तथा किंगा मागीवत आहेत. जर सहर सुचना फकाकर कार्योगाय ४४ हिंगा

नमुना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी जाहीर सूचना क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

जैनेक्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: ४०५ व ४०६, शारदा चेंबर्स, १५, सर विकलदास ठाकरसी मार्ग. न्य मरीन लाईन्स. मंबई-४०००२०. विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यार त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रिज, पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेणसूच १४ दिवसाच्या आक्षेश्रिय आत्र क्षेत्रिय संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १०० मरीन झाईब्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्योल्यात पाठवाबी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय: अर्जदारांच्या वतीने व करिता

४०५ व ४०६. शारदा चेंबर्स. न्यू मरीन लाईन्स, मुंबई-४०००२० ठिकाण : मुंबई

राहुल दुगर संयुक्त व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०००१३७०४

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयार-।एल.१६९२२एमएब१९८६पीएलसी०४१२०३ नॉद. कार्या: जेस. अंक. अंकती कॉम्प्लेश, एमआयदीसी, सीच, अंसेरी (पूर्व), मुंबई-४०००९६, वृर..०२२-२८२१४९३, फॅक्स.०२२-२८२९७४२८ वेबसाईट::www.goldiam.com, ई-मेल: investorelations@goldiam.com

गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ सहवाचिता गुंतवणुकदार विश्वण व संरक्षण निभी प्राधिकरण (स्पेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण चप्तावा) अधिनियम, २०१६ चे नियम हुम्यातिद्यमणि वाधाया जे मागील ७ सत्या वर्षाच्या कालावर्षाकरिता दावा केलेले नाहीं किंबा देण्यात आलेले नाहीं यासंप्रमीतित सम्पाप कंपनीद्वारे आयईशीएक प्राधिकरणाच्या डिमेंट खाल्यात हस्तांतरीत केले जातील.

आवर्षणेएरः प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअसं हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वाना कंपनीने त्यांच्या नींटणीकृत पत्यावर त्यांचे दावा न करणवा आलेले लाभांशसंदर्भात वैयक्ति पत्र ज्ववहार केलेला आहे. कंपनीने आवर्षणेएरः प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी देय असलेले शेअसंबाबत संबंधित भागधारकांचे आविकराजिक हरताराजाता ये जनसारा राजवचावार सवावा मारावाराजा तपशिल त्यांच्या (www.goldiam.com) वेबसाईटवा अरावाड केले आहेत भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्स व दावा न केलेले लाभांशाचे तपशील वेबसाईटवर पडताळून घ्यावेत. भागधारकांना विनंती आहे की, वित्तीय वर्ष २०१२-१३ आणि पुढील कालावधी दरम्यान घोषित अंतिम लाभांशावर आयईपीएफकडे हस्तांतरीत होण्यापुर्वी दावा

केले जाईल. ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पुढील कोणीतीही सूचना न देता हस्तांतरीत केले जातील.

ह पुष्तक काणाताहा सूचना न देता हस्तारतित कंत जातील. इपसा नोंद असावी की, आवर्षणिएक्डडे हस्तातित दावा न केलेले लाभांत्र एकम व शेअसंसेट्रांत कंपनील कोणाताही दावा सांगता येचार नाही. भागधारकांत्रा आवर्षणिएक्डडे हस्तातित लाभांत्र व संत्रीधत शेअसे तक्षेत्र अत्रा शेअसंबंधित सर्व ताम यावर आवर्षणिएक प्राधिकराणाव्यन्त पूजा दावा सांगत विदेश चाकरिता रायों। नियमांअंतर्गत विहित्यमाणे नमुना आवर्षणिएक-५ मध्ये आवर्षणिएक प्राधिकराजाव्ये व्याका अर्वे करावा आणि ते आवर्षणिएक वेससाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

आह. स संबंधीत भागप्राकास चा प्रकाशात व नियमावावत काही प्रस् असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निवंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी में. लिंक इनराईम इंडिया प्रायवहेट लिमिटेड, श्रीमती एवसीन सुवता, सी-२०१, २४० पार्क, ताल बाहारू प्रायती मार्ग, विकाशी (प.), मुंबर-१००८,३, ट्रा.२०२-४९२६२००/६००, ई-मेळ-mt.helpdesk@linkintime.com.

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरित

ठिकाणः मुंबई दिनांकः १६ डिसेंबर, २०१९



म.ओ.वि. महामडळातफे खालील कामाकरिता ई-निविदा सूचना मागविण्यात येत आहेत							
3E 爾.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये					
9	नावडे रेल्वे पुलाजवळील अस्तित्वातील ७०० मि.मी. व्यासाची पीएससी जलवाहिनी ९०० मि.मी. व्यासाच्या मृदुगोलादी जलवाहिनीने बदलणे (तिसरी मागणी)	38,30,630/-					
o	तारपूर औद्योगिक क्षेत्रातील जलगुध्दीकरण केंद्र व सांव्रपाणी निस्सारण योजनेच्या ट्रान्ससोर्सची दुरुस्ती, सर्दिसँग व जीव्हरहॉलिंग करणे. (श्विसची माणगी)	9८,00,989/-					
on.	अधेरी (पूर्व) येथील उद्योगसारथी इमारत, अंधेरी (पश्चिम) येथील डी.एन. मगर बी–२ टाईप इमारतीच्या ईसकॉन कंपनीच्या उद्वाहकांची बार्षिक तत्वावर देखमाल व दुरुरती करणे. (तिसरी मागणी)	Ę,84,929.00					
उपरोक्त कामांचे निविदा प्रपत्र दिनांक १७.१२.२०१९ ते दिनांक २३.१२.२०१९ पर्यंत महामंडळाच्या							

nttp://www.mideindia.org या संकेत स्थवसवर उपलब्ध अस

इच्छुकांनी वरील कामांकरिता दिनांक १९.१२.२०१९ पुर्वी त्यांचे प्रश्न महानंडकाट्या संकेत स्थळात् नींद्यावेत. केनाटदारांच्या मुखांचे निशकका/महामंडकाचा खुलासा दिनांक २०.१२.२०१९ पासून महानंडकाच्या संके स्थळावर उपलब्ध होतील.

**** Dhanvarsha** धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल२४२३ १एमएच१९९४पीएलसी३३४४५७ गेंदणीकृत कार्यालय : २स मजला, इमारत क.४, डीजे हाउस, जुना नागरदास रोड अंधेरी (पूर्व), मुंबर्ड-४०००६९, महाराष्ट्र. दुरावनी: ०२२-२४६४९५, इने स्टाठावाद्धिकारीत मेबसाईट www.ditcl.in

फ्लेंट क्र. १०३, पोहला मजला, स्नह भगर्टमेंट, मुलुंड, ता. कुली, जि. मुंबई उपनगर गिरणी उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनग आणि मुंबई शहर सल्हेंसण क्र. ६९३(पी), ६९५(पी), ६९७ ते ६९९ (पी), ७०३(पी)

निष मुंबई शहर सन्हेंक्षण क्र. ६९३(पी) १९५(पी), ६९७ ते ६९९ (पी), ७०३(पी) १०६(पी), ७१३(पी), मुलुंड पश्चिम, मुंबई-१०००८०. धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

> फाजिया साहय वकील, मुंबई उच्च न्यायालय ए-२४०१, लॉईडस इस्टेट, विद्यालकार मार्ग, मुंबई-३७ NOTICE

DSP MUTUAL FUND

ducted by DSP N NOTICE is hereby given for a forthcoming Investor Awareness Program ('IAP') to be co Details of the IAP are as follows: Day & Date

Diamond talkies, Mhatre wadi, Borivali West, Mumbai - 400092 For latest information about upcoming IAPs and updates on cancellations/ rescheduling, visit depin com/IAP and for all other disclosures, visit depin com/IEID. An intensitor education and awareness inflatine by DSP Mutual Fund. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. FINEOTEX CHEMICAL LIMITED

(CIN: L24100MH:2004PLC14L295)
42-43, Manorama Chambers, SV, Road, Bandra, Mumbai, 400050, India
Tei: 91-22-26559174 Fax: 91-22-26559178
Email: Timeoks@fineotex.com Website: www.fineotex.com
NOTICE TO SHAREHOLDERS
transfer of shares to the Investor Education and Protection Fund (EPF) Aco

Final: finational finations com Webbiles was Insolution from Enrich Enri

and/shares are liable to be transferred to IEPF Account as per the said or taking appropriate action and submitting requisite documents to claim the share-claimed dividend amount(s) before its credit to IEPF Account. Shareholders an eled to forward the requisite documents as mentioned in said communication to the my's Registrar and Share transfer Agents, to daim the shares and undaimen company's Heigsteria and Share transiter Agents, to doarn the share and undammed inferior and control and the share transiter and the share transiter and the share share and undammed the share share share the share transiter and the share transitering the said undammed dividend/shares but the share share the sha Please note on the view of the present to the safe rules.

unch transfer, chareholders can claim be transferred shares along with dividends from the unch transfer, chareholders can claim be transferred shares along with dividends from the PEFF for which deliate are suitable stowers upgray, common distanchediders may write to the Correspany and given areas (Egitter and States).

Be Correspany and given areas (Egitter and States) and the property Register and States (Capital States). The Correspany and given areas (Egitter and States). The Correspany areas (Egitter and States). The Correspany and given areas (Egitter and States). The Correspany areas (Egitter and States). The Correspany and Gitter and States (Egitter and States). The Correspany areas (Egitt

नमना क्र.आयएनसी-२६

जाहीर सुचना

में, ग्रेट डेब्लुलसर्म निमिटेड आणि श्री. महेत मुंद्र धामणमक्त वांत्वा दुरम्यान फर्नेट क्र. ४०३, क्षेत्रफळ ५७४ ची. फू. कार्येट क्षेत्र, चीवा मजला, ए चिंग, प्रेस मृत्यून ज्ञात इमारत, जमीन सखे क्र. ८९ (भाग), १५११ (भाग), वांचीयत सिटोएक क्र. ५११ (भाग), ५३४ (भाग), गाव नाह, एक्वीयुस मार्ग, मुनुंद्र पणिका, मुंबुंद्र वांचीयत सिटोल अक्ट्रिकेट क्षेत्र के क्षेत्र के क्षेत्र के क्षेत्र १९ १०८१ अंवर्गत हि. १३.८८,१००१ रोजीये कुर्जा-२ वेचीत नियंचक कर्यात्वात जॉटगीकृत दि १२.०८.२००२ रोजीचे मुळ विक्री करारनामा हरवला आणि/किंवा गहाळ झाला असून शो

बतत्त्वात्त्राका सार्वकरणा नाकः। सर्वसामान्य जनमे के बे सुचित करण्यात वेत आहे की, श्री. महेश सुंदर धामणसकर हे सदर र एकमेष मात्त्रक आहेत. सर्वसामान्य जननेच्या निदर्शनास येथे आणुन देण्यात वेत आहे की, सदर ही श्री. महेश सुंदर धामणसकर यांच्या वैयक्तिक, कायदेशीर व वास्तविक ताब्यात आहे.

ही भी. देखी पूर्व पाषणस्वस्य वाणा वेशिक्ष, कार्यद्रीय बारातीक शाला आहे. क्षेत्रसामान अर्वलाक क्षांत्रमासा स्टब्स्ट स्वतंत्रमा करातीन आहि मिला सामाना आहि मिला हरासोन्या दरातांको निराददाने घोरणायी कार्यिक्या मार्ग्य ताम घोरणा प्रवान कार्य के क्षावहरू किंगा इस्तानेन्य इतनांका वाणा कार्याय मानानेतीत हिताये द्वार्थ किंगा अन्य कोणायां क्षारमा वाव्याद स्वतंत्रमा वाला जीविम्म, द्वित्य, मुन्त य वर्ष्य वाणा अन्य कार्याय जा कोणा क्षारी सदर मानानेय वासासाह, ताणा, विक्री, वालीम, प्रमोदा, वालिय, मानावे इस्ता जा कोणा क्षारी प्रदान मानावेय वासासाह, ताणा, विक्री, वालीम, प्रमोदा, वालावे, प्रकास जा कोणा क्षारी प्रदान कार्याय कार्याय कार्याय कार्याय कार्याय कार्याय कार्याय कार्याय इस्तानेवासामाने कार्याय कार्याय

बालील स्वाक्षरीकर्ताकडे त्यांच्या कार्यालयात आजच्या तारखेपासन १५ दिवसांत कळवावे.

હાભારત ત્યાનાળજાનાજી સ્વાચના ભાગાયમાં આગળના ભારહવાનું ૧૬ દ્વાસના જાઢ્યાય. સદર મુચનેચ્ચા પ્રकાશનાનંતર મે. શ્રી. મફેશ મુંદ્ર શંધામાં આપતા સંચ્ચા નાચે સદર માતામનેकરિતા દસ્તારાં આવ્યા દુષ્યમાં પ્રમાणિવા પ્રતી વિતરીત જેન્દ્રે આતીલ આणિ તે ચાપુર્હે મુંઠ દસ્તાલેચ મ્हળૂન સમ ગાર્ફલ આणિ ફરવલેલે દસ્તાલેગ રદ્દ જેન્દ્રે આતીલ.

जाब पुढील वेणार सुनावर्ण क्रमांक विनांक

94302

94307

94302

93908

१३१०६

93908

१३१०६

१३१०६

20.92.99

.92.9

.92.9

0.92.99

२०.१२.१

20.92.99

20.92.91

20.92.99

डा.वाय. वाण ऑडव्होकेट - उच्च न्यायालय ८, ब्लेझ बिझनेस सेंटर, बिलां मेन्शन, १ला मजला. १३४, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

**** MAHA**TRANSC

जाब देणाऱ्यांचे नाव

मंजुळा सुधाकर पाटील

नेना प्रभाकर पवान

रियन हुसेन माळी

गरती दिनेश मालुसरे

अमित गजानन पाईकराव कल्पना अरूग पाटील

कल्पना सुरेश मालुसरे शोभा गंगाराम गोपनपटले

TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatran E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ forfollowing works.

टेक्टा कॉन्टेक प्राचक्टेट लिमिटेड, (सीआयएन:यू७४९९९एमएच२०१६पीटीसी२८०८६९) यांचे	200	removing wedate integral armeteria et analitation and interior contenting works,				
नोंदणीकृत कार्यात्मयः फ्लॅट क्र. विन्सा ०७०४, नाहर अमृत शक्ती, चांदिवली फार्म रोड, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई-४००७७२. याचिकाकर्ता	Sr. No.	RFX No.	E-Tender No. & Description of Material	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender		
कांसामान्य वन्त्रेस में सुन्दा देखात का आहे ती, १५ आविष्यम्, २०११ रोती हार्तन्त्वा विशेष संस्थायण सोन्दा संदिक्त राज्यास्त्रीय संतर्भी नेतीन्त्रिक कांत्रील सहाप्त प्रावस्त्र आसीला स्वारास स्वारतीत काणावतीत कांत्रीय सेताने सेताने स्वारती कांत्रीय स्वारतीत काणावतीत सेताने सेताने स्वारतीत काणावतीत कांत्रीय सेताने स्वारतीत काणावतीत्त्र स्वारतीत्त्र स्वारतीत्त्त्र स्वारतीत्त्र स्वारतीत्त्य स्वारतीत्त्र स्वारत	1		SE/EHV/O&M/CIR/KLW/TECH/ Ten-\$1/19-20 E-Tender for Work of Construction, supply, erection, testing and commissioning of 2 x 33 kV Express feeder bay for M/s. CIDCO at 132/33 kV Palghar SIS under EHV O&M Division Boisar. (against ORC work)	Dt. 23.12.2019, 23.39 RTS Technical Opening: Dt 24.12.2010		
अर्जदारांच्या वतीने व करिता टेक्टा कॉन्टेक प्रायव्हेट लिमिटेड			Tender Fee	Rs. 500 + GST		
सही/- प्रकाश चंद्रा पांडा			Estimated Cost	Rs. 45,44,402.00/-		
संचालक (डीआणाएन:००४११८८४) प्रतरे क. १/, सूर्यनाग राज भवन, एलआपसी कार्याल्याजवळ मुचनेत्वर-७५१००३	Contact Person Executive Engineer Dy. Exe. Engineer (0) Tel No. 022-27601916 27601845 & Mob No. 7506379055. Note: All eligible Supplier / Contractors are mandated to ge enrolled on SRM E-Tenders (New) portal of MSETCL. SUPERINTENDING ENGINEER					

विनांक

.99.98

99.99

.99.99

.99.99

99.98

99.98

.99.98

.99.99

मे उप निबंधक सहकारी संस्था, मुंबई याचे कार्यालय मुंबई विभागीय सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि. मुंबई ६/६०३ दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसा. हनुमान चौक, नवघर रोड, मुलुड (पुर्व) मुंबई-४०००८ १

जाहिर नोटीस

ाहकारी पतसरथा मर्यादित विगगा बिरिडंग, १ला माळा, ना.म.जोशी मार्ग, करी रोड, मुंबई - ४०० ०१३<u>.</u> अनक्रमांक १ ते ११२ ...अर्जदार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदा स्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्याव

नोटीस देञ्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता							٤9	सुनिता यादव	8,99,98	३६७२	६२१९	3	20.92.98	
उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असुन दिनांक							53	अनिता असणाकर शेड्डी	\$.99.99	3803	99969	9	20.92.98	
२०.१२.२०१९ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता आपन स्वतःवरील पत्त्यावर हजर राहुन आपले								नगीना गजानन पाईकराव	8.99.98	3863	99969	2	20.92.98	
म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात							88	गयाबाई राम ममाणे	8.99.98	3863	99969	3	20.92.98	
येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नींद घ्यावी.							84	सुमन किशोर रेग्मे	\$.99.98	3503	99969	8	20,92,98	
अ.	जाब देणाऱ्यांचे नाव	अर्ज	दावा	दावा	जाब	पुढील	88	सुचित्रा भावेश मोदी	8.99.99	3803	99969	9	20,92,98	
क्र.		दाखल	क्रमांक	रक्कम	देणार	सुनावणी	E(9	शांताबाई नरसिंग गोसाळे	8,99,98	3808	30806	3	20.92.98	
		दिनांक		रुपये	क्रमांक	दिनाक	86	दक्षता दत्ताराम कदम	5.99.98	3564	993399	9	20.92.98	
		8,99,98					40	विनया राजेंद्र सोगळे	8.99.98	3864	93399	3	20.92.98	
9	शुभागी नामदेव खेडेकर		३६५६	885600	9	२०.१२.११	90	प्रमिला सदीपान बनसोडे	8.99.98	3864	99259	3	20.92.98	
2	शांताराम नानाना खेडेकर	8.99.98	३६५६	885600	8	२०.१२.१९	199	सुप्रिया सचिन बलेकर	8.99.98	3804	99230	8	20.12.11	
3	महेंद्र वागाराम चौधरी	8.99.98	38,40	963386	9	२०.१२.१९		लक्ष्मी तुकाराम औताडे	4.77.75 4.99.98	3888	38306	9	20,12,11	
8	सुरेशकुमार वागाराम सिस्वी	8.99.98	3840	963386	3	२०.१२.११	95						20.92.98	
٩	रविशंकर जयशंकर मिश्रा	8.99.98	3840	903386	3	२०.१२.११	43	निता तुलशीदास साधु	8.99.98	3868	90886	3		
Ę	प्रमोद विजय जमदाङे	£.99.98	3846	२२६२०१	9	२०.१२.१९	98	अर्चनादेवी अवधेश सरोज	8.99.98	3500	6548	3	२०.१२.११	
(9	बाळासाहेब दत्तू अनभले	8.99.99	3846	२२६२०१	5	२०.१२.११	(94	शाता सुभाव पाटील	8.99.98	3896	4980	9	२०.१२.१९	
L	घनश्याम ब्रम्हदेव गायकवाङ	8.99.98	3846	२२६२०१	3	२०.१२.१९	હદ્	मयुरी मगेश काबळे	8.99.98	3866	4980	8	20.92.98	
٩	आसमा मोहम्मद आमीरबानो	4.99.99	3848	६५७२६	9	२०.१२.११	1919	रेशमा रविकांत राणे	8,99,98	१थ३६	१६६७४	3	20.92.98	
90	मोहम्मद शगीर आलम	8,99,98	3848	દ્દપ૭૨૬	2	२०.१२.१९	96	लता मानसिंग सिंग	8.99.99	१थ३६	१६६७४	8	२०.१२.११	
99	छाया रमेश गोपनपल्ले	8.99.98	3880	98888	9	२०.१२.११	७१	पुजा मोरेश्वर महाबळे	8,99,98	१थ३६	१६६७४	4	२०,१२,१९	
92	प्रभावती सुरेश मालुसरे	4.99.99	3880	98888	2	२०.१२.११	Lo	गौराबाई शांताराम राजपूत	8.99.98	०५३६	93468	3	20.92.98	
93	शारदा जगन्नाथ जोगधनकर	8.99.98	3880	98888	3	२०.१२.१९	٤٩	गिता जयसिंग राजपूत	६.११.११	0336	१३५४९	8	20.92.98	
98	मॅदिरा प्रविण शेट्टी	£.99.98	3880	98888	8	२०.१२.११	65	उषा लरसेन केशव	8.99.98	3860	१३५४९	٩	99.59.09	
99	मोनिका दिनेश राय	£.99.98	3880	98888	4	२०.१२.१९	43	हर्षा सुभाष वाल्मिकी	8,99,98	9869	92802	5	20.92.98	
98	गुलाब सुरेश रोड	8.99.98	3889	96689	9	20.92.98	18	कौसर उसमान खान	8.99.99	३६८२	94334	9	२०.१२.१९	
919	सुनिता मनोज धुमाळ	8,99,98	3889	96689	2	20,92,98	64	पूनम प्रदीप अंदारे	8.99.98	3862	94334	3	99.59.09	
3.6	काजल राजेश शर्मा	8.99.98	3889	96689	3	20.92.98	દક્ષ	रेश्मा रविंद्र सांगळे	8.99.98	3862	94334	3	20.92.98	
98	निता बालमुकुंद उपाध्याय	8.99.98	3889	94489	8	20.92.98	U9	प्रियाका सधीदानंद वेजरे	§.99.99	3862	94334	8	२०.१२.१९	
20	रेन सभाष मिश्रा	8.99.98	3889	96689	ų	20,92,98	LL	अंजली राजु करकरे	8.99.99	3862	94334	4	20.92.98	
29	वंदना महादेव जाधव	8.99.98	3882	9639	9	20.92.98	٤٩	मनिया महेंद्र देवरुखकर	8.99.99	\$1,36	94302	3	20.92.98	
33	रोहिणी सचिन देवरुखकर	8.99.98	3662	9839	2	20.92.98	90	लिना प्रभाकर पवार	8,99,98	3863	94302	8	20 92 98	
23	रेवती रविंद्र बंद्रिके	8,99,98	3882	9839	3	20.92.98	89	मारियन हुसेन माळी	8.99.98	3863	94302	9	20,92,98	
58	रापना रांदीप यादव	8.99.98	3887	9839	8	20.92.98	83	चंदा राजकमार साहिबा	8,99,98	3578	98288	9	20,92,98	
24	सुवर्णा चंद्रकात देवरुखकर	8.99.98	3447	9839	4	20.92.98	93	प्रेमा लिंगपा पुजारी	8,99.98	3578	98288	2	20.92.98	
76	शोभा महिलकार्जन महागीव	8,99,98	3883	90828	9	20.92.98	98	हेमलता बाळ् साह	8.99.99	3578	98288	3	20.92.98	
	शामा माल्लकाजुन महागाव सुरेखा बबन कांबळे	6.99.98 6.99.98		35806		20.92.98	94	कल्पना विनोद सिन्हा	8.99.98	3878	98286	8	20.92.98	
99	शुरखा बबन कावळ शांती प्रेमसिंग ठाकुर		3883	90826	3	20.92.98		प्रमिला प्रभाकर पवार		3578	98789	9	20.92.98	
37		8.99.98	3883		8		98		8.99.98					
28	संजल संतोष ठाकुर	8.99.98	3443	90838	4	२०.१२.११	90	सविता विज्ञाल अदासुळे	8.99.98	३६८५	१६८२४	9	२०,१२,११	
30	प्रिती प्रकाश पवार	8.99.98	3888	19406	3	२०.१२.११	96	वर्षा अनिल स्कटे	8.99.98	3864	98658	2	२०.१२.१९	
39	मंगल मुकेश सुरजे	4.99.98	3884	२५४६२	9	२०.१२.१९	११	रेणुका सोमनाथ प्रधान	६.99.9१	३६८५	१६८२४	8	२०.१२.११	
35	मुक्ता शार्वत साठे	8.99.98	3884	२५४६२	3	२०.१२.११	900	विजयानंद राम गोडंबे	8.99.99	३६८५	१६८२४	ч	२०.१२.१९	
33	लक्ष्मी गंगाराम अहिरे	8.99.98	३६६५	२५४६२	3	२०.१२.११	909	सॉगिता भिमराव कांबळे	4.99.99	3272	50884	3	२०.१२.११	
38	सुहासिनी सुवास पवार	£.99.98	3884	२५४६२	8	२०.१२.११	902	ज्योति बिरेंद्र सिंग	8,99,98	3568	२०४४५	4	२०.१२.१९	
રૂપ	मनिषा महेंद्र तांबे	8.99.98	3444	99033	2	२०.१२.११	903	आशा संतोष पान्ने	8.99.99	७५४७	90690	9	20.92.98	
35,	योगिता धमेंद्र सावंत	8.99.99	३६६६	99033	3	२०.१२.११	908	सुलोचना बापु लोंढे	8.99.98	७५३६	90690	2	20.92.98	
319	चिमा मनोहर काळे	8.99.98	3888	99033	4	२०.१२.१९	904	मनिषा रामू ननावरे	8.99.98	3870	90690	8	20.92.98	
36	जयश्री कैलाश वाल्हेकर	8.99.98	३६६७	१७११६	3	२०.१२.१९	908	शारदा विद्रल औटी	8.99.99	3860	90690	4	20.92.98	
38	ज्ञालन नामदेव वाल्हेकर	8.99.99	७३३६७	१७९१६	ધ	२०.१२.११	900	राजकमारी अवधेश सिंह	8,99,98	3860	90690	3	20,92,98	
80	मोहिनी अशोक सुखाडे	8.99.98	3886	२५६४०	9	२०.१२.११	306	अनिल लक्ष्मण चोरघे	8.99.99	3811	391994	9	20,92,98	
89	सुनिता ओमप्रकाश निलंगेकर	8.99.98	3886	२५६४०	2	२०.१२.१९	908	सत्वपाल राजाराम पाठकर	8,99,98	3566	396994	3	20,92,98	
85	कल्पना अरूण पाटील	8.99.98	3886	२५६४०	3	२०.१२.११	990	राजकुमार रामप्रसाद नाडिया	8.99.99	3868	924200	9	20,92,98	
83	रूपाली नरेश पाटील	£.99.98	3886	२५६४०	8	२०.१२.१९	999	मांगीलाल गंगाराम पजापती	8,99.98	3868	924200	3	20.92.98	
88	सँगिता सुरेश देवरे	£.99.98	3886	२५६४०	4	२०.१२.१९	992	शोभा राजुला माजल	5 99 98	3569	924266	3	20.92.98	
84	वैशाली सुभाश धेंडे	£.99.98	3558	७८६४	9	२०.१२.१९				_				
४६	आशा शांताराम मोरे	8.99.98	3558	9658	2	२०.१२.११	ही नोटीस आज दिनांक १६.१२.२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली					दिली आहे.		
80	मंजुश्री संदीप सरोदे	8.99.98	3889	७८६४	3	२०.१२.११	सही/-							
38	शिवानी रामजी वर्मा	8,99,98	3889	७८६४	8	२०.१२.११	(शिक्का) उप निबंधक							
98	जानकीबाई मारुती धेंडे	8.99.98	3889	9258	4	20.92.98		सहकारी संस्था (परसेवा)						

@CER @CER @CER @CER @CER



शिक्का मुंबई विभागीय सहकारी पतसंख्था फेडरेशन लि. मुंबई